

ITD Cementation India Limited

Commitment, Reliability & Quality

Dept. of Corporate Relationship,

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,

Services - Corpora

Corporate National Stock Exchange of India

Limited,

Listing Department,

Exchange Plaza, C-1, Block 'G' Bandra-

Kurla Complex,

Bandra (East), Mumbai 400 051

Date

BSE Limited,

Mumbai 400 023

Our Reference No.

Our Contact

Direct Line

2nd September, 2022

SEC/09/2022

RAHUL NEOGI

91 22 67680814

Dear Sirs,

Sub: News publication- Notice to the members of the Company regarding the 44th Annual

General Meeting to be held through VC / OAVM Scrip Code: 509496 (BSE) and ITDCEM (NSE)

We send herewith photocopies of paper cuttings from Financial Express and Mumbai Lakshadeep both dated 2nd September, 2022, publishing therein the Notice of the 44th Annual General Meeting of the Company to be held on Thursday, 22nd September, 2022 at 4.00 p.m. IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) and other related matters.

The above is also available on the Company's website – www.itdcem.co.in.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For ITD cementation India Limited

(RAHUL NEOGI)

COMPANY SECRETARY

Tower - B, Gate No. 5, Saki Vihar Road, Powai, Mumbai - 400 072. Tel.: 91-22-66931600 fax: 91-22-66931628 www.itdcem.co.in

Corporate Identity Number: L61000MH1978PLC020435



FINANCIAL EXPRESS



ORIX LEASING & FINANCIAL SERVICES INDIA LIMITED (formerly known as OAIS Auto Financial Services Limited).

(A Subsidiary of ORIX Auto Infrastructure Services Limited) ORIX Regd. Office : Plot No. 94, Marol Co-operative Industrial Estate, Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400 059 Tel.; + 91 22 2859 5093 / 6707 0100 | Fax: +91 22 2852 8549

Email: info@orixindia.com | www.orixindia.com | CIN: U74900MH2006PLC163937 POSSESSION NOTICE

As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002) Whereas, the undersigned being the Authorized Officer of the ORIX Leasing & Financial Services India Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under

section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice calling upon the Borrower Shabana M Zubair Petiwala And Co Borrower's Zeeshan Mohammedzubair to repay the amount mentioned in the notice dated 15-Jun-2022 being of Rs.57,71,218.14/- (Rupees Fifty Seven Lac Seventy One Thousand Two Hundred Eighteen and Fourteen Paise Only) up to 11.06.2022 along with further interest within 60 days from the date of the said notice. The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, is particular and the public, in general, that the undersigned has taken Symbolic

Possession of the property described herein below in exercise of powers conferred or him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on this 26-Aug-2022. The borrower, in particular, and the public, in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the ORIX Leasing & Financial Services India Limited, for an amount of being Rs.57,71,218.14/-(Rupees Fifty Seven Lac Seventy One Thousand Two Hundred Eighteen and Fourteen Paise Only) along with interest thereon.

Act in respect of time Available to redeem the secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

ALL THAT PIECE AND PARCEL OF THE FLAT NO. 401, ADMEASURING 418 SQ. FT. (BUILT-UP AREA), B-WING, ON 4TH FLOOR OF THE BUILDING KNOWN AS "KHATRI ENCLAVE", SITUATED AT PAREIRA COMPOUND, BEHRAM BAUG

Authorised Officer Place: MUMBAI ORIX Leasing & Financial Services India Limited LAN: LN0000000003811

CIN: L27104MH1960PLC011834

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING. E-VOTING INFORMATION

- September 5, 2022, at 11:00 a.m. at the registered office of the company at A-6 MIDC Industrial Area, Chikalthana, Aurangabad, 431210, to transact the ordinary business as set out in the EGM Notice. This meeting is being called at a shorter notice after obtaining consent of 95% of shareholders.
- Companies Act, 2013, Proxy Form and Attendance Slip have been sent through permitted mode to all the members whose name appeared in the Register of Members on August 30, 2022. The same shall also be available on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com/
- In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including statutory modification(s) and/or re enactment(s) thereof for the time being in force) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to all its members, the facility to exercise their right to vote by electronic means on all the resolutions and the business may be transacted through remote e voting service provided by NSDL Members of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. August 30, 2022, may cast their vote electronically from a place other than venue of the EGM ("remote e-voting") or through ballot forms, on the business as set out in the Notice of EGM. The e-voting period shall commence on Friday, September 2, 2022 at 9.00 a.m. and ends on Sunday, September 4, 2022 at 5.00 p.m. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and no remote e-voting shall be allowed thereafter.
- The facility for voting, through ballot/polling paper shall also be made available at the venue of the EGM. The Members attending the Meeting, who have not cast their vote through remote e-voting shall be eligible to exercise their voting rights at the Meeting. The Members have already cast their vote by remote e-voting may attend and participate in the EGM but shall not be entitled to vote in the meeting.
- Any person who acquires shares of the Company and becomes members of the company after the dispatch of Notice of the EGM and holds shares as on the cut-off date i.e. August 30, 2022 may obtain the user ID and Password by sending request
- However, if a person is already registered with NSDL for e-voting, then the existing user ID and password can be used for casting vote

number 18001020990

For Graham Firth Steel Products (India) Limited

Place: Mumbai Date: August 31, 2022

SIMPLEX INFRASTRUCTURES LIMITED

CIN-L45209WB1924PLC004969 Regd Office: 'SIMPLEX HOUSE', 27, Shakespeare Sarani, Kolkata - 700017

Phone: +91 033 23011600, FAX: 033 2289 1468 E-mail: secretarial.legal@simplexinfra.com • Website: www.simplexinfra.com

INTIMATION FOR 104TH ANNUAL GENERAL MEETING

Dear Members.

- The 104th Annual General Meeting ("AGM/Meeting") of Simplex Infrastructures Limited ("Company") will be held on Wednesday, 28th September, 2022 at 3.00 PM through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, read with General Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021, 14th December, 2021 and 5th May, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with SEBI Circular dated 13th May, 2022 without physical presence of Members at a common venue. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
- The Notice of the AGM and Annual Report of the Company, inter alia, containing the financial statements and other statutory reports for the year ended 31st March 2022 will be sent only by email to those Members whose email addresses are registered with the Company or with the respective Depository Participant in accordance with MCA Circulars and SEBI Circular. The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.simplexinfra.com and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of NSDL www.evotingnsdl.com.
- Members holding shares in physical mode who have not yet registered/updated their email addresses are requested to register/update the same by emailing the scanned copies of the below mentioned documents at secretarial.legal@simplexinfra.com to receive the Annual Report electronically and login ID and password
- Signed request letter mentioning name, address. Folio No., mobile no., and Email-Id of Member;
- Scanned copy of the share certificate (front and back) and Selfattested copy of Pan card;
- Self-attested copy of any address proof (i.e. Aadhar, Driving License, Passport, etc.) in support of address of the Member as registered with the Company.
- Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with the relevant Depository Participants with whom they maintain their demat accounts.

5. Manner of casting vote through E-voting:

The Company is pleased to provide Remote e-voting facility ('Remote e-voting') of National Securities Depository Limited ('NSDL') to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of E-voting during the meeting, to those Members who have not cast their vote on the Resolutions through Remote e-voting. Detailed procedure for casting vote through Remote e-voting before the AGM/ E-voting during the AGM will be provided in the Notice. The details will also be available on the website of the Company.

The login credentials for E-voting shall be made available to the Members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/Depository Participants may generate login credential by following instructions given in the Notes to the Notice of AGM. The

same credentials may be used to attend the AGM through VC/OAVM. The above information is being issued for the information and benefit of all Members of the Company and is in compliance with the aforesaid

MCA and SEBI Circulars. For SIMPLEX INFRASTRUCTURES LIMITED

B. L. BAJORIA **SR. VICE PRESIDENT &** Place : Kolkata **COMPANY SECRETARY** Dated: August 31, 2022

AXIS BANK LTD.

Branch Office: 3rd Floor, Gigaplex, NPC - 1, TTC Industrial Area, Mugalsan Road, Airoli, Navi Mumbai - 400 708. Corporate Office: "Axis House", C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400025. Registered Office: "Trishul", 3rd Floor Opp. Samartheshwar Temple Law Garden, Ellisbridge Ahmedabad - 380006.

Flat No. 4102, 41st Floor, Duplex Flat, Tower "D", In the Building Known as

E-Auction Sale Notice For Sale of Immovable Property

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act read with the Security Interest (Enforcement) Rule.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property is mortgaged/charged to the secured creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Secured Creditor will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on 20/09/2022 for recovery of Rs. 12,76,00,296/- plus future interest and charges w.e.f. 08/01/2020 as per 13(2) notice dated 07/01/2020 to the secured creditor from 1) Mr. Jayant Sanjeeva Shetty, 2) Surekha Jayant Shetty The reserve price will be Rs. 13,46,40,000/- (Rupees Thirteen Crore Forty Six Lakhs Forty Thousand Only) and the earnest money deposit will be 1,34,64,000/- (Rupees One Crore Thirty Four Lakhs Sixty Four Thousand Only). Please refer the appended auction schedule for necessary details:-**Auction Schedule**

Description of Property	"Milano Building", Project named as Loadha Flowrenza, Situated at CTS No. 586/1, 257/G, Located Village Pahadi, Western Express Highway, Near Hub Mall, Goregaon East, Mumbai-400063 and Bounded as under:- East: by Service Road and Express Highway, West: by Internal Road Abutting Plot "A" of Nirlon, North: 12 Feet Access Road, South: DP Road and New Standard Engineering, Flat Area – Admeasuring 3707 Sq. Ft. Carpet Area along with 4 Car Parking Space
Known Encumbrances	Not known to the secured creditor. The unpaid charges towards electricity, maintenance, Tax etc. if any, as applicable
Bid Incremental Amount	In the multiple of Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)
Last Date, Time And Venue For Submission of Bids With Sealed Offer/Tender With EMD	Till 17/09/2022 latest by 04:00 P.M. at Axis Bank Limited, Gigaplex, 3rd Floor, Mugalsan Road, TTC Industrial Area, Navi Mumbai - 400708 addressed to Mrs. Shilpa Wagh
Date, Time for Opening of Bids.	On 20/09/2022 at between 11.00 A.M and 12.00 P. M. with unlimited extensions of 5 minutes each at web portal https://www.bankeauctions.com E-auction tender documents containing E-auction bid form, declaration etc., are available in the website of the Service Provider as mentioned above.
Inspection of Properties	On 03/09/2022 & 09/09/2022 between 3.00 to 5.00 Pm. For any other dates as per prior appointment of Bank Officer of the Bank Mr. Vasu Devar
Cost of Tender / Bid Cum Auction Form	Rs. 250/- by D.D. / Pay Order in favour of "Axis Bank Ltd Loan Account No. PHR059202676710" Payable at Mumbai.
Return of EMD of Unsuccessful Bidders	Within Seven working days from the date of Auction.
Last Date For Payment of 25% of Accepted Highest Bid For Confirmed Successful Bidder (inclusive of EMD)	The payment should be made latest by next working day from the date of bid confirmation.
Last Date For Payment of Balance 75% of Highest Bid	Within 15 days from the date of bid / Sale Confirmation
	Loan Details
Date of Demand Notice U/SEC. 13(2) of SARFAESIAct	07/01/2020
Amt. of Demand Notice u/s-13(2) of SARFAESIAct (in Rs.)	Rs. 12,76,00,296/- plus future interest and charges w.e.f. 08/01/2020 as per 13(2) notice dated 07/01/2020
Date of Physical Possession	15/03/2022
Publication Date of	20/03/2022 In Free Press Journal (English) & Navshakti (Marathi Language)

i.e. https://www.axisbank.com/auction-retail. For inspection of the properties or for any other assistance, the intending bidders may contact Bank Officer Mr. Vasu Devar between 11:30 a.m. to 5:00 p.m at 8850845672 or mail on E-mail ID: vasu.devar@axisbank.com or may visit the branch at Axis Bank Limited, Gigaplex, 3rd Floor, Mugalsan Road, TTC Industrial Area, Navi Mumbai 400708. The bid is not transferable.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in the secured creditor's website

Authorized Signatory Date : 02/09/2022 Place : Airoli, Navi Mumbai



LIFE SCIENCES **Glenmark Life Sciences Limited** Registered Office: Plot No. 170-172, Chandramouli Industrial Estate, Mohol Bazarpeth, Solapur - 413 213, India.

Corporate Office: 4th Floor, OIA House, 470, Cardinal Gracious Road, Andheri (E), Mumbai 400 099, India. **Phone No:** +91 22 68297979 **CIN:** L74900PN2011PLC139963 Website: www.glenmarklifesciences.com; Email: complianceofficer@glenmarklifesciences.com

NOTICE is hereby given that the **11th Annual General Meeting (AGM)** of the Members of the Company will be held on Monday, 26th September, 2022 at 2.00 p.m. (IST) through two-way Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) in accordance with the relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India (together referred to as 'Circulars').

The Notice setting out the Ordinary and Special business(es) to be transacted during the AGM and the Annual Report 2021-22 (Annual Report) has been sent by email to the members whose email IDs are registered with the Depository Participant (DP) or the Company. The email dispatch has been completed on 30th August 2022. The Notice of the AGM and the Annual Report are available on the website of the Company, i.e.

www.glenmarklifesciences.com and on the websites of the stock exchanges, i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. The Notice of the AGM is also available on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com. In terms of the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, read

with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed during the AGM by electronic means. The Company has appointed National Securities Depositories Limited (NSDL) as the agency to provide electronic voting facility. Members holding shares as on the cut-off date may cast their votes using an electronic voting system (remote

e-voting). All members may please note the following:

	Cut-Off Date	Monday, 19 th September, 2022	
	Commencement of Remote e-voting	Friday, 23 rd September, 2022 (From 9.00 a.m. IST)	
	End of Remote e-voting	Sunday, 25 th September, 2022 (Up to 5:00 p.m. IST)	
Remote e-voting will be disabled by NSDL upon expiry of the aforesaid period.			

The facility for voting through the e-voting system will also be made available during the AGM. Members attending the AGM through VC facility who have not cast their vote by remote e-voting will be able to vote during the AGM. Members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM but will not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by a member, the member will not be allowed to change it subsequently or cast the vote again.

Only a person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail of the remote e-voting facility. Voting rights shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name of the member / beneficial owner (in case of electronic shareholding) as on the cut-off date.

The manner of voting remotely for members holding shares in dematerialised and physical modes as well as for members who have not registered their email IDs is provided in the Notice of the AGM. Any person, who becomes a member of the Company after email dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date may obtain the user ID and password by sending an email request as mentioned in the Notice of the AGM under "Voting through electronic means" to evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then his existing user ID and password can be used for casting the vote.

Place: Mumbai

Date: 31st August, 2022

NOTICE is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 17th September, 2022 to Monday, 26th September, 2022 (both days inclusive) for the purpose of determining members who would be entitled to dividend if declared, at the AGM. The dividend on equity shares, if declared, at the aforesaid meeting, will be credited/ dispatched on or after 28 September 2022 to those members whose names appear on the Company's Register of Members/ the list of beneficial owners to be furnished by the depositories at the end of the business hours on 16th September, 2022.

Queries	Manner of registering I updating email IDs
Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.co.in /18001020990 or 1800 224430 or contact below. • Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl. co.in	 To support the green initiative and to receive communications from the Company in electronic mode, members who have not registered their email ID so far are requested to register the same with their DP, if shares are held in demat form. Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email address with the Company are requested to register/update their email addresses by submitting Form ISR-1 duly filled and signed along with requisite supporting documents to KFin at Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500032.
	By Order of the Boar For Glenmark Life Sciences Limite

Sd/

Place: Mumbai

Dated: 30th August, 2022

Rudalf Corriea Company Secretary & Compliance Officer

Genus energizing lives

GENUS PAPER & BOARDS LIMITED CIN: L21098UP2012PLC048300

Regd. Office: Vill. Aghwanpur, Kanth Road, Moradabad-244001, Uttar Pradesh Ph.: 0591-2511242, | E-mail: cs@genuspaper.com | # Website: www.genuspaper.com, NOTICE TO SHAREHOLDERS

Votice be and is hereby given that the 11th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held through Video Conferencing ("VC")

Other Audio-Visual Means ('OAVM') on Tuesday, September 27, 2022 at 11.30 A.M. IST, in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 2D/2020 dated May 05, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 19/2021 dated December 08, 2021, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and General Circular No. 02/2022 dated May 05, 2022, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI (collectively referred to as 'relevant circulars'), without the physical presence of the members. The members attending the AGM through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. In compliance with the relevant circulars, the Notice of AGM and the Annual Report 2021-22 will be sent only by email to all those members

of the Company whose email id are registered with the company/ Depository Participants/ Registrar and Transfer Agent, viz. Niche Technologies Private Limited. These aforesaid documents will also be available on the Company's website at www.genuspaper.com and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited (https://www.bseindia.com/) and National Stock Exchange of India Limited (https://www.nseindia.com/) and on the website of CDSL at http://www.evotingindia.com/ in due course of time Manner of registering/updating email addresses who have not registered /updated their email addresses with the Company To ensure timely receipt of Notice of AGM and Annual Report 2021-22, the members are requested to register/update their email address

/ contact number in the following manner In case of physical holding: Member may send an e-mail request to the Company/RTA at cs@genuspaper.com and nichetechpl@nichetechpl.com along with

scanned copy of the signed request letter mentioning Name, Folio Number, Share certificate number, complete address, email address and mobile number, and

scanned copy of self-attested PAN card. Further, shareholder may also visit the website www.genuspaper.com or in email id cs@genuspaper.com and update their email ID/

In case of Demat Holding: Members holding shares in dematerialized form are requested to register / update their email addresses with their relevant Depository Participant.

The manner of voting remotely (remote E-voting) by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses will be provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at www.genuspaper.com and on the website of CDSL at https://www.evotingindia.com/. The login credentials for casting vote through e-voting shall be made available to the members though email. The facility for e-voting will also be made available at the AGM and members attending the AGM who have not cast their votes by remote E-voting will be able to vote at the AGM.

manner of casting vote through remote e-voting or voting during AGM. In case of any query/grievance pertaining to E-voting, please contact Mr. Anuj Ahluwalia, Company Secretary, Phone No. 0591-2511242, Village Aghwanpur, Kanth Road, Moradabad-244001, e-mail: cs@genuspaper.com

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM,

This information is being issued for the information and benefit of the members of the Company, in compliance with the relevant Circulars as referred hereinabove.

By Order of the Board For Genus Paper & Boards Limited Anuj Ahluwalia

Company Secretary



Place: Moradabad

Date: August 31, 2022

ITD Cementation India Limited

Corporate Identity Number: L61000MH1978PLC020435 Registered Office: 9th Floor, Prima Bay, Tower - B, Gate No. 5, Saki Vihar Road, Powai, Mumbai-400072, Maharashtra, India. Phone: 022 66931600 Fax: 022 66931628 E:mail: investors.relation@itdcem.co.in, Website: www.itdcem.co.in

NOTICE OF THE 44TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 44th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, 22nd September, 2022 at 4.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") or other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of the AGM dated 12th August, 2022.

In compliance with the General Circular Nos.14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 20/ 2020 dated 5th May 2020, 02/ 2021 dated 13th January 2021, 19/2021 dated 8th December, 2021, 21/2021 dated 14th December, 2021 and 02/2022 dated 5th May, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular Nos. SEBI / HO / CFD / CMD1 / CIR / P / 2020 / 79 dated 12th May 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and relevant provisions of the Companies Act, 2013 as amended (the Act) and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended (SEBI Listing Regulations), the AGM of the Company will be held without the physical presence of the Shareholders at a common venue.

In compliance with the above mentioned provisions, the Notice of the AGM and Annual Report have been emailed on 29th August, 2022 only to those Members whose email IDs are registered with the Company/ KFin Technologies Limited, Registrar and Transfer Agent of the Company/ Depository Participant (s).

The AGM Notice and Annual Report 2021-22 are also available on the Company's website at www.itdcem.co.in, websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. Shareholders can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only.

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company has provided the facility of e-voting to its Shareholders, to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means, using remote e-voting system (e-voting from a place other than at the venue of the AGM) as well as e-voting during the proceeding of the AGM (collectively referred to as "e-voting"). The Company has engaged the services of NSDL for providing the e-voting facility to the Shareholders. The instructions for e-voting are provided in the Notice of the AGM.

A person whose name appears on the Register of Members / Register and Index of Beneficial Owners as on the cut-off date i.e. 15th September, 2022 shall only be entitled to avail the remote e-voting facility or e-voting during the AGM.

The e-voting period commences on Monday, 19th September, 2022 (9.00 a.m. IST) and ends on Wednesday, 21st September, 2022 (5.00 p.m. IST). The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, he/she/it will not be allowed to change it subsequently. The instructions on remote e-voting are detailed in the Notes to the Notice convening the AGM, which is also available at www.evoting.nsdl.com. The facility for evoting, shall also be made available during the AGM and Members attending the AGM through VC/ OAVM, who have not already cast their vote by remote e-voting, may exercise their right to vote during the AGM through the NSDL portal.

The voting rights of Members shall be in proportion to the shares held by them in the paid up equity share capital of the Company as on 15th September, 2022 ("cut-off date"). A person whose name is recorded in the Register of Members or in the Register and Index of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail of the facility of e voting by sending a request to www.evoting.nsdl.com

Only those Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system available during the AGM. Members who have cast their vote through remote e-voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the AGM.

Members who have still not registered their e-mail ID/ Bank Details are requested to get their e-mail ID registered, as follows:

- Members holding shares in electronic form are requested to submit their PAN to their Depository Participants with whom they are maintaining their demat accounts.
- Members holding shares in physical form can submit their PAN card and KYC details alongwith Bank details and Form ISR 1 and other requisite Forms to the Company's RTA. The Forms are available on the website of the Company at http://www.itdcem.co.in.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Sarita Mote, Asst. Manager or Ms. Soni Singh, Asst. Manager, NSDL, at the designated email ID: evoting@nsdl.co.in to get your grievances on e-voting addressed.

The Shareholders whose Email IDs are already registered with the Company/ Depository Participant(s), may follow the instructions for e-voting as provided in the Notice of the AGM.

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 42 of the SEBI Listing Regulations that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 16th September, 2022 to Thursday, 22nd September, 2022 (both days inclusive) for the purpose of annual closure pursuant to the AGM and payment of dividend for the financial year ended 31st March, 2022, if declared at the ensuing AGM of the Company.

for ITD Cementation India Limited

Rahul Neogi

Company Secretary

financialexp.epa

Description of Property

Possession Notice

The Borrowers attention is invited to the provisions of Sub-Section (8) of Section 13 of the

MUMBAI-400102

Date: 26-Aug-2022

GRAHAM FIRTH STEEL PRODUCTS (INDIA) LIMITED

EMAIL: grahamfirth.info@gmail.com | CONTACT: +91 9322317722 Regd. Office: A-6 MIDC Industrial Area, Chikalthana, Aurangabad, 431210

NOTICE is hereby given that: The Extra-ordinary General Meeting (EGM) of the Company will be held on Monday,

Notice of EGM alongwith Explanatory Statement under Section 102 of the

For detailed instructions pertaining to e-voting, members may please refer Notes to Notice of the EGM or may refer to the frequently asked question (FAQ) and e-voting user manual for members at the help section of https://www.evoting.nsdl.com. In case of any queries or issues regarding e-voting, Members may contact to Ms. Soni Singh, Senior Manager, NSDL by email at evoting@nsdl.co.in Address: 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai 400013 or contact toll free

Rainesh Jain Director DIN: 00151988

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात ३३ टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि.१ जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत ३३ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी आहे.विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पूढीलप्रम ाणे. कोयना ९९.७४ (१०५.२५), धोम १३.०२ (१३.५०), कन्हेर ९.६१ (१०.१०), वारणा ३३ (३४.४०), दूधगंगा २२.३३ (२५.४०), राधानगरी ७.९८ (८.३६), तूळशी 3.88 (3.80) कासारी २.६६ (२.७७), पाटगांव ३.६६ (३.७२), धोम बलकवडी ३.८४ (४.०८), उरमोडी ९.६२ (९.९७), तारळी **9.98** (9.29), अलमट्टी १२३.०१

(१२३). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाद्दारे सोडलेला विसर्ग क्युरोक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना - निरंक, धोम -४३०, कण्हेर – २४ वारणा - निरंक, दुधगंगा - २४३५ राधानगरी- निरंक तुळशी - निरंक कासारी - २५०, पाटगांव - निरंक, धोम बलकवडी -निरंक, उरमोडी -४५०, तारळी - निरंक व अलमट्टी धरणातून १५ हजार क्युसेक्स विसर्गे सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड १२ (४५), आयर्विन पूल सांगली ५.६ (४०) व अंकली पूल हरिपूर ७.७ (88.33).

अंशुनी कमर्शियल लिमिटेड

मीआयणन• एल५१९००एमएच१९८४पीएलमी३४८७९ नौरणीकृत कार्यात्वयः कार्यात्वय क्र.सीसी ५०४१/५०४२, टॉवर सी, भारत डायमंड बोर्स, वांद्रे कुर्ली कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व) मुंबई, महा.- ४०० ०५१, **ब्र.क.:** ९९९७४ २६८१५. ई-मेलः cslega107@gmail.com, वेक्साईटः http://www.anshuni.com

३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे आणि ई-व्होटिंगकरिता भागधारकांना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, अंशुनी कमर्शियल लिमिटेडच्या सदस्यांची सदतीसावी (३७वी) वार्षिक सर्वसाध सभा शुक्रवार, २३ सप्टेंबर २०२२ रोजी स. १०:३० वा., सीसी ५०४१/५०४२, टॉवर सी, भारत डायमंड बोर्स, वांद्रे कुल कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१ येथे एजीएमच्या सूचनेत नमृद केलेल्या व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरित

ब) पुस्तक बंद करणे:

कपनी कायदा, २०१२ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) निर १०१४ च्या नियम १० नुसार सूचना दिल्या आहेत की, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक एजीएमन उद्देशाने शनिवार, १७ सप्टेंबर २०२२ ते शुक्रवार, २३ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत बंद राहतील. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०२ आणि दि.३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या वर्षांसाठी कंपनीच्या वार्षिक अहवालानुर रुक्ता जन्म, रुप, रुप, अन्य करात पुर आज १८,५५,५५,०५ राजा कराया वासका जन्माच्या वासक जरूतायातुम् संत्या केलेल्या विधानासह एवीएमची सूचना समासना त्यांच्या पोस्टल पचावत किंवा ई-मेलवर पाठिययात आली आहे. कंपनी/डिपॉझिटरी सहभागी/नोंदणीकृत आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी (आर अँड टी एजंट) यांच्याकडे नोंदणीकृत ई-मेल पत्ते, जसे की असेल. उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत जसे की http:/

www.anshuni.com/

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० च्या तरतुर्दीचे पालन करून, वेळाेवेळी सुधारणा केल्यानुसार आणि सेबीच्या नियम ४४ (लिस्टिंग ऑव्लिगेशन्स ऑण् डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स), २०१५ अंतर्गत सुचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर एजीएम (रिमोट ई-व्होटिंग) च्य . स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा प्रदान करताना कंपनीला आनर होत आहे, ज्यासाठी कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ई-व्होटिंग एजन्सी म्हणून त्यांच्य

रेमोट ई-व्होटिंग सुविधा मंगळवार २० सप्टेंबर, २०२२ रोजी स.९:०० वा. सुरू होईल आणि गुरुवार २२ सप्टेंबर, २०२ रोजी सार्व. ५,५०० वा. संपेल. या कालावधीत कंपनीचे भागधारक एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या बार्बावर इलेक्ट्रॉनिव पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. त्यानंतर मतदानासाठी ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल. एकदा ठरावावर भागधारकां

मत दिल्यानंतर, भागधारकाला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. निश्चित तारीख १६ सप्टेंबर २०२२ रोजी ज्या व्यक्तीचे नाव सदस्य/लाभार्थी मालकांच्या नोंदणीवर दिसले असेल ती व्यक्ती रिसोट ई-व्होटिंग तसेच मीटिंगमध्ये मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. सूचना पाठवत्यानतर आणि निश्चित तारखेनुसार शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती helpdesk.evoling@cdslindia.com वर हिनते पाठवून वापकर्ता आयडी आणि पासवर्ड मिछ्यू शकते. उचा सभासदांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही, ते एजीएममध्ये आणि पासवर्ड मिछ्यू शकते. कंपनी एजीएमच्या ठिकाणी या संदर्भात आवश्यक व्यवस्था करेल आणि मतदान पेपरद्वारे मीटिंगमध्ये मतदान करू शकेल. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात

ञ्जा चर्तस्थाना रूपाएन हुना स्थार = न्याराज्यात्र जास्या ना स्थार जाह रा स्वारा रूपाएनमध्य जनस्था राहू सम्यात त्यापि त्या संदर्भना रूपीएममध्ये पुन्हा मदतान करणाचा अधिकार असगार नाही. युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्याची तपशीलवार प्रक्रिया कंपनीच्या वेबसाइट आणि सीडीएसएलच्या वेबसाइः चुनर जान्या जान्य नत्यन्य नाव्याञ्चनाया परसाराच्या आकृत्या करनाच्या चनसाह- आप साकारत्सार्थ्य परसाह-उपलब्ध असलिया बैठकीच्या सूचनेमध्ये देखील प्रदान केली आहे. कर सदस्याने आधीच ई-मतदानासाठी सीडीएसएल नोंदणी केली असेल तर तो ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यासाठी विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतो. ई-व्होटिंगबावत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही www.evolingindia.com वर उपलब्ध वारंवा विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाह् शकता, मदत विभागांतर्गत किंव ielpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लिहा.

-मतदानाचा निकाल कंपनीच्या एजीएम च्या दिवशी किंवा नंतर जाहीर केला जाईल. तपासनीसाच्या अहवालासह घोषित फलेले निकाल कंपनीच्या वेबसाइट http://www.anshuni.com/ आणि सीडीएसएल च्या www.cdslindia.con या वेबसाइटवर सभासदांच्या माहितीसाठी ठेवले जातील, स्टॉक एक्सचेंजला कळवले जातील.

गिर्टिंगमध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी पात्र असलेल्या सदस्याला उपस्थित राहण्यासाठी प्रॉक्सी नियुर हरण्याचा आणि स्वतःच्या/स्वतःच्या ऐवजी मतदान करण्यासाठी देखील पात्र आहे आणि अशा प्रॉक्सीला सदस्य असण्या गवश्यकता नाही. प्रॉक्सी/प्रॉक्सी नियुक्त करणारे साधन, वैध आणि प्रभावी होण्यासाठी, एजीएम सुरू होण्याच्या ४८ तासापूर्व कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात जमा केले जावे.

> अंशुनी कमर्शियल लिमिटेडकरित प्रियेश ग डीआयएन : ०७६३६०५४

ज्युपिटर इन्फोमीडिया लिमिटेड

सीआवएन: एल२२२००एमएच२००५पीएलसी१५२३८७ नौदणीकृत कार्यालय: ३३६ लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३ ईमेलः jupiter@jimtrade.com, वेबः www.jupiterinfomedia.com; **दूरध्वनीः** ९१-२२-२६३४१६९१

१७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-व्होटिंग आणि पुस्तक बंद करणे

येथे सचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गरुवार. २२ सप्टेंब ०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ('व्हीसी') अन्य दृकश्राव्य माध्यम (अ द्वारे (एजीएम) कंपनीच्या एजीएम बोलावण्याच्या सुचनेमध्ये निर्दिष्ट केलेल्या व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित

कंपनीने ३० ऑगस्ट २०२२ रोजी एजीएम सचना आणि ई-मतदान प्रक्रियेसह वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता कंपनीच ार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवला आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत कंपनी कायदा, २०१२ (अधिनियम) च्या लागू तरतुदी, ०८ एप्रिल २०२०, एप्रिल १३, २०२०, १५ जून, २०२० आणि सहवाचिता परिपत्रक सहकार मंत्रालयाने ५ मे २०२० रोजी जारी केलेली परिपत्रके क्रमांक ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, परिपत्रक क्रमांक २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ आणि परिपत्रक क्रमांक २/२०२२ दिनांक ५ मे २०२२ . एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भित) आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) दिनांक १२ मे २०२० ५ जानेवारी २०२१ आणि दिनांक १३ मे २०२२ (सेबी परिपत्रक)

कंपनी कायदा, २०९३ च्या कलम ९९ नुसार सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ आणि सिक्युरिटीज ४९ एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) रेप्युलेशन्स, २०१५ ट्या विनियम ४२ नुसार, मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ ते गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) कंपनीच्या १[,] या एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पस्तक बंद राहतील.

. जपनी कायदा, २०१३ च्या कलम ९०८ चे पालन करून सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१ च्या नियम २० आणि सिक्यरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस विनियम, २०५५ चे नियम ४४ आणि कंपनी सेक्टरीज ऑफ इंडियाच्या संस्थेन जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवरील (एसएस. २) वर भारताचे सचिव, कंपनी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉडिस्टी लिमिटेड (एनएसडीएल) च्या ई-मतदान सेवांद्वार इलेक्ट्रॉनिव

- निश्चित तारखेनुसार एकतर वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य. म्हणजेच, सप्टेंबर २०२२ है (पात्र सदस्य) आहेत. ते कंपनीच्या एजीएम बोलावण्याच्या सचनेमध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्य किंवा सर्व व्यवसायांवर रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याचा अधिकार वापरतील;
- रिमोट ई-व्होटिंग सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ९,०० वाजता सरू होईल: रिमोट ई-व्होटिंग बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता समाप्त होईल
- रिमोट ई-व्होटिंग पध्दत त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर, त्याला तेला नंतर ते बदलण्याची किंवा पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सभासद एजीएममध्ये भाग घेऊ शकतात परंत ते पन्हा एजीएम
- एजीएम दरम्यान ई-व्होटिंगची सविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि जे सदस्य व्हीसी सविधेद्वारे एजीएममध हपस्थित असतील, ज्यांनी रिमोर्ट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिले नाही आणि अन्यथा असे करण्यास प्रतिबंधित
- केलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यासाठी पात्र असतील. तारखेनसार म्हणजेच १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत नोंदवले गेले आहे तीच एजीएम दरम्यान मतदान रिमोट ई-व्होटिंग
- तसेच ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल. जे सदस्य वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करत आहेत किंवा ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता कंपनी / डिपॉझिटरीक नोंदणीकृत केलेला नाही किंवा कंपनीचे शेअर्स घेणारी आणि कंपनीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सूचना पाठवल्यानंत कंपनीचा सदस्य बनणारी कोणतीही व्यक्ती निश्चित तारखेनसार शेअर्स म्हणजे गरुवार १५ सप्टेंबर २०२२ असे
- सदस्य evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, ई मतदानासाठी सदस्य आधीच एनएसडीएल मध्ये नोंदणीकृत असल्यास, विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तात्परत्या आधारावर ईमेल पत्ता. बँक तपशील आणि मोबाइल नंबर इलेक्टॉनिक पद्धतीने अपडेट करण्याच्या संबंधा कृपया आमच्या आरटीए म्हणजेच केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड ला त्याच्या ईमेल आयडीवर म्हणजेच
- mohammed.shanoor@kfintech.com वर ईमेल लिहा आणि ईमेल ॲड्रेस, बँक तपशील अपडेट करण्या अधिक तपशीलांसाठी आणि मोबाईल नंबर तुम्ही एजीएमची सूचना पाहू शकता एजीएम च्या सचनेसह वित्तीय वर्ष २०२१-२२ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट https://
- www.jupiterinfomedia.com/investor_financials.htm आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई च्या वेबसाइ www.bseindia.com वर आणि एनएसडीएल च्या वेबसाइटवर evoting@nsdl.co.in वर देखील उपलब्ध आहे -व्होटिंगशी संबंधित काही शंका/तक्रारी सदस्य/लाभार्थी मालक एनएसडीएलशी evoting@nsdl.co.in / १८०० २२२-९९० वर संपर्क साधू शकतात किंवा श्री. अनुभव सक्सेना, सहाय्यक व्यवस्थापक-एनएसडीएल यांच्याशं evoting@nsdl.co.in / ०२२-२४९९४८३५ वर संपर्क साधू शकतात.

दिनांक: ३० ऑगस्ट २०२२

श्री. उमेश मोदी



इन्डो युरो इन्डकेम लिमिटेड

नोदणीकृत कार्यालय: बी-९ ते बी-१६, एमआयडीसी उस्मानाबाद, महाराष्ट्र - ४१३५०१. दरध्वनी: ०२७४७२ - २०३४९७ ई-मेल: galaxy delta@yahoo.co.in वेबसाइट: www.indoeuroindchem.com

इंडो युरो इंडकेम लिमिटेडची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा

सदस्यांना विनंती आहे की कंपनीच्या सदस्यांची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ०२.३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य दूकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे कंपनी कायदा, २०१३ त्या अंतर्गत नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५च्या सर्व लागू तरतुर्दीचे पालन करून सहकार मंत्रालय (एमसीए) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी केलेल्या प्रकरणावरील सर्व लागू परिपत्रकांस एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर विमर्श

एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताचा लेखापरीक्षित आर्थिक विवरणपत्रे, मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्याच्याशी संलग्न करणे आवश्यक असलेली इतर कागदपत्रे, कंपनीच्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जातील, ज्यांचे ई-मेल पत्ता कंपनी / निबंधक आणि भाग हस्तार प्रतिनिधी, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंद तारखेनुसार नोंदणीकृत आहे म्हणजेच ०२ सप्टेंबर २०२२. एजीएमची सूचना आणि उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या www.indoeuroindchem.com, आरटीए, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड च्या https://www.linkintime.co वेबसाइटवर देखील उपलब्ध असतील: https://www.bseindia.com येथे स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या वेबसाइट्समध्ये आणि वर

ई-मेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्धतः

अ) वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी कंपनीकडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांना फॉर्म आयएसआर-(https://www.linkintime.co.in च्या वेबसाइटवर उपलब्ध) सी १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ येथे खपींळाश लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ला लिंक करण्यासाठी आवश्यक सहाय्यक कागदपत्रांसह रीतसर भरले आणि स्वाक्षरी करून सादर करून त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते.

ब) कंपनीने वार्षिक अहवाल प्राप्त करण्याच्या मर्यादित हेत्साठी सदस्यांना https://linkintime.co.in/emailreg/ email_register.html वर क्लिक करून कंपनीशी वित्तीय वर्ष २०२१-२२ आणि एजीएमची सूचना (ई-मतदान सूचनांसह) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचा ई-मेल पत्ता तात्परता अपडेट करण्यास सक्षम केले आहे.

क) डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांनी त्यांची डीमॅट खाती ठेवलेल्य डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते.

ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत:

ठिकाण : उस्मानाबाद

दिनांक : २ सप्टेंबर, २०२२

एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद्र केल्याप्रमाणे सदस्य इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (ई-व्होटिंग) व्यवसायावर त्यांचे मत देऊ शकतात. डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात, वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सदस्यांनी रिमोटपणे मतदान (रिमोट ई-व्होटिंग) करण्यासह मतदानाची पद्धत एजीएमच्या सुचनेमध्ये प्रदान केली आहे एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मत दिले नाही ते एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (इन्स्टा पोल) मतदान करू शकतील.

व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये सामील होणे:

सदस्यांना एजीएम मध्ये व्हीसी/ओएव्हीएम द्वारे, लिंक इनटाइम www.evoting.nsdl.com द्वारे प्रदान केलेल्या प्लॅटफॉर्मद्वारे, येथे उपस्थित राहत येईल: वापरावयाच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सची माहिती आणि एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्या पायन्या पाळल्या जातील याची माहिती एजीएमच्या सूचनेमध्ये स्पष्ट केली आहे. सभासदांना विनंती आहे की त्यांनी एजीएमची सूचना काळजीपूर्वक वाचावी आणि विशेषतः एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना, रिमोत ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पद्धत्.

मंडळाच्या आदेशान्वये इंडो यूरो इंडकेम लिमिटेडकरिता संचालक

(डीआयएन : ००३३४१९४)

दी गैकवार मिल्स लिमिटेड

सीआयएन: एल१७१२०एमएच१९४९पीएलसी००७७३१ **नोंदणीकृत कार्यालय:** २/२, प्लॉट-२, न्यु सायन कोहौसो, स्वामी वल्लभदास मार्ग, रोड क्र. २४, सिंधी कॉलनी, सायन, मुंबई-४०००२२. दूर.:०२२-४०१८८११/२२, ई-मेल:gaekwarmills1928@gmail.com; वेबसाईट:www.gaekwarmills.com

गैकवार मिल्स लिमिटेडची ९३वी वार्षिक सर्वसाधारण सभा

नभासदांनी नोंद घ्यावी की, कंपनीच्या सदस्यांची त्र्याण्णववी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम**्** सोमवार, २६ सप्टेंबर २०२२ रोजी दु.३.०० वा.(भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य दकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे कंपनी कायदा. २०१३ आणि त्याखाली बनवलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम , २०१५ च्या सर्व लागू तरतुर्दीचे पालन करून सहकार मंत्रालय (एमसीए) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी केलेल्या प्रकरणावरील सर्व लागू परिपत्रकांसह, एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर विमर्श करण्याकरिता होणार आहे. एजीएम ची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित स्वतंत्र आर्थिक विवरणपत्रे, मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्यासोबत संलग्न करणे आवश्यक असलेली इतर कागदपत्रे, कंपनीच्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जातील, ज्यांचे ई- मेल पत्ते कंपनी/निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड लिंक इनटाइम/डिपॉझिटरी सहभागी यांच्याकडे नोंदणीकृत आहे, म्हणजेच २६ ऑगस्ट २०२२ रोजी. एजीएमची सूचना आणि उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या https://www.gaekwarmills.in या वेबसाइटवर, आरटीए, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, https://linkintime.co.in आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड https://www.bseindia.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध असतील.

ई-मेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:

- अ) वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी कंपनीकडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांना फॉर्म आयएसआर-१ (कंपनीच्या www.gaekwarmills.in वेबसाइटवर उपलब्ध सी १०१, २४७ पार्क, एल.बी.एस.मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ येथे वेळेत लिंक करण्यासाठी आवश्यक सहाय्यक कागदपत्रांसह रीतसर भरले आणि स्वाक्षरी केलेली.) सबिमट करून त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणी/ अपडेट करण्याची विनंती केली जाते.
- कंपनीने सदस्यांना त्यांचा वार्षिक अहवाल प्राप्त करण्याच्या मर्यादित हेतूसाठी https:// linkintime.co.in/emailreg/ email_register.html वर क्लिक करून तात्पुरता कंपनीचा वित्तीय वर्ष २०२१-२२ आणि एजीएमची सूचना (ई-मतदान सूचनांसह) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ई-मेल पत्ता अपडेट करण्यास सक्षम केले आहे.
- क) डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांनी त्यांची डीमॅट खाती ठेवलेल्या डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते.

ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धतः

एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सदस्य इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (ई-व्होटिंग व्यवसायावर त्यांचे मत देऊ शकतात. डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात, वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सदस्यांनी रिमोटपणे मतदान (रिमोट ई-व्होटिंग) करण्यासह मतदानाची पद्धत एजीएमच्य सूचनेमध्ये प्रदान केली आहे. एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मत दिले नाही ते एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (इन्स्टा पोल) मतदान करू शकतील.

व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये सामील होणे:

सदस्यांना एजीएम मध्ये व्हीसी/ओएव्हीएम द्वारे, एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या प्लॅटफॉर्मद्वारे, www.evoting.nsdl.com वर उपस्थित राहता येईल. वापरावयाच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सची माहिती आणि एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्या पायऱ्या पाळल्या जातील याची माहिती एजीएमच्या सूचनेमध्ये स्पष्ट केली आहे.

सभासदांना विनंती आहे की त्यांनी एजीएमची सूचना काळजीपूर्वक वाचावी आणि विशेषतः एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना, रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएममध्ये मतदा-करण्याची पद्धत.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं दी गैकवार मिल्स लिमिटेडकरिता सही/ रतन करंजीया

स्थळ : मुंबई दिनांक : ३० ऑगस्ट, २०२२

संचालक (डीआयएनः०००३३१०८)

युनायटेड व्हॅन डर हॉस्टे लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१ **नोंदणीकृत कार्यालय:** ई-२९/३०, एमआयडीसी, तळोजा, रायगड-४१०२०८, महाराष्ट्र, भारत. **दूर.:**०२२-२७४१२७२८/२९, **फॅक्स:**०२२-२७४१०३०८, ई-मेल:info@uvdhl.com, वेबसाईट:www.uvdhl.com

३५वी (पस्तीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी दु.०३.३०वा. भाप्रवे भागधारकांना ई-मेल केलेल्या एजीएम सूचनेत नमुद विषयाक विमर्ष करण्याकरिता होणार आहे आणि जे कंपनीच्या www.uvdhl.com आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com आणि कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) च्या (https:// instavote.linkintime.co.in) वेबसाईटवर उपलब्ध आहेत. कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (सुचिबद्धता निवारण व अहवाल आवश्यकता) रेग्युलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमेहक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल. २०२०, दिनांक ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि सेबीद्वारा वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/ २०२०/७९ दि.१२ मे, २०२० व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/ पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत ३५वी एजीएम संपन्न होईल.

एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती कायद्याच्या तरतुदीनुसार एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२९: २२ करिता वार्षिक अहवाल आणि एजीएम सूचनेची विद्युत प्रत ज्या भागधारकांचे ई मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ कंपनीच्या www.uvdhl.com आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) च्या (https://instavote.linkintime.co.in) वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होणे:

भागधारकांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत (ज्याकरिता कंपनीने त्यांचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) ची सेवा घेतली आहे) सहभागी होता येईल. संपुर्ण तपशील एजीएमच्या सूचनेत नमुद आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत उपस्थित भागधारकांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

ई-मेलचे नोंद करण्यास भागधारकांना आवाहन:

ज्या भागधारकांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी खालीलप्रमाणे त्यांचे ई-मेल नोंद करावेत

- १. वास्तविक स्वरूपात भागधारणा असणारे भागधारक यांना विनंती आहे की. कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. यांना www.linkintime.co.in वेबसाईटवर आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) असे सर्व तपशिल कळवावे.
- डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे ई-मेल नोद करावेत.

ई-मेल नोंद करण्याबाबत प्रश्न/अडचणी असल्यास भागधारकांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर लेखी कळवावे.

एजीएमपुर्वी ठरावावर मत देण्याची पद्धत:

कंपनीने एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी भागधारकांना रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा दिलेली आहे (ई-वोटिंग). डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारी आणि ज्या भागधारकांचे ई-मेल नोंद नाहीत अशांकरिता संपुर्ण तपशील एजीएम सूचनेत नमुद आहे. सर्व तपशील कंपनीच्या www.uvdhl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ ते मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जातील.

सदर नमुना सादर करण्यात काही प्रश्न/अडचणी असल्यास भागधारकांनी कृपया rnt.helpdesk@linkintime.co.in वर कळवावे.

> युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड जगमीत सिंग सभरवाल व्यवस्थापकीय संचालक

संचालक मंडळाच्या आदेशान्वये व करिता

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप'

सूचना टाटा एलक्सी लिमिटेड, र्गेदणीकृत कार्यालय: बॉम्बे हाऊस, २४, होमीमोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र, ४००००१.

ाद्वारे सचना देण्यात येत आहे की कंपनीच्या खाली नम केलेल्या प्रतिभूतींची प्रमाणपत्रे हरवली/गहाळ झाली आहे आणि सदर प्रतिभत धारकांनी /अर्जदारांनी दय्यम प्रमाणप जारी करण्यासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे सदर प्रतभूतींच्या संदर्भात दावा असलेल्या कोणत्या त्रक्तीने या तारखेपासून १५ दिवसांच्या आत कंपनीकडे नोंदणीकृत कार्यालयात असा दावा दाखल करावा, अन्यथा _रुपनी पुढील सूचना न देता दुय्यम प्रमाणपत्र जारी करण्यास

> भागधारकांचे नाव: सरेश भारती प्रतिभूती आणि दर्शनी मूल्याचा प्रकार:

इकिटी शेअर्स: २०० विशिष्ट क्रमांक: ११४४११११ ते ११४४१२१ विशिष्ट क्रमांक: ३२२७३५८४ ते ३२२७३६८३ <u>ठिकाण:</u> मुंबई सुरेश भारती

दिनांक: ०ँ१.०९.२०२२

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that share certificate nos. 1417946 & 1420280 for 650 Equity Share of Rs. 1/-(Rupees One only) each bearing Distinctive no. from 1957392597-1957392921 & 1970536717-1970537041 of Tata Consultancy Services Limited, having it registered office at 9th Floor, Nirmal Building, Nariman Point, Mumbai -400021 Maharashtra registered in the name of Vineet Kedia (Deceased) have been lost. Anirudh Kedia have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge claim with the company within 15 days of the publication of this

ANIRUDH KEDIA APPLICANT

द स्टैंडर्ड बॅटरीज लि. ----|5|8|L

नोंदणीकृत कार्यालय: रुस्तम कोर्ट बिल्डीजी., समोर. पोदार हॉस्पिटल, डॉ. ॲॅनी बेझंट रोड, वोडी, मुंबई - ४०० ०३०. दूर.: २४९१ ९५६९ ईमेल:standardbatteries_123@yahoo.co.in वेबसाईट:www.standardbatteries.co.in सीआयएनः एल६५९९०एमएच१९४५पीएलसी००४४५२

स्टॅंडर्ड बॅटरीज लिमिटेडच्या ७५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (स्थगित) सूचना याद्वारे कळविण्यात येते की कंपनीच्या सदस्यांची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १८ सप्टेंबर २०२२ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) दि.३० मे २०२२ रोजी एजीएम आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये सूचीबद्धं व्यवसायावर विमर्श करण्याकरिता आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार एजीएमची सूचना भागधारकांना ई-मेलद्वारे या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार यवसायावर विमर्श करण्याकरिता पाठवण्यात आली होती.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ (१) (अ) (३) नुसार सहवाचिता सर्वसाधारण सभेवर सचिवीय मानक-२ सह, सभेसाठी गणसंख्या तयार करण्यासाठी किमान ३० सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक होती. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ (१) (अ) (३) नुसार एजीएम आयोजित करण्यासाठी आवश्यक गणसंख्या नियुक्त वेळेच्या अर्ध्या तासाच्या आत उपस्थित नव्हता, कंपनीच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ (१) (अ) (३) नुसार ७५ वी एजीएम सर्वसाधारण सभेत सचिवीय मानक-२ सह वाचून पुढे ढकलणे.

आता, कंपनीच्या सर्व सभासद/भागधारकांना सूचना देण्यात आली आहे की गुरुवार, ८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता तहकूब केलेली (एजीएम) बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे घेतली जाईल. एजीएम आयोजित करण्याच्या समान सूचनेमध्ये सूचीबद्ध केलेल्या व्यवसायावर विमर्श करण्याकरिता

कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या कलम ९१ नुसार पुस्तक बंद करण्याची तारीख ८ सप्टेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. त्यामुळे ७५ व्या तहकूब एजीएमच्या उद्देशाने सुधारित पुस्तक बंद करण्याच्या तारखा २५ ऑगस्ट २०२२ ते ८ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवसांसह) असतील.

- कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ नुसार सहवाचिता सर्वसाधारण सभेवर सचिवीय मानक-२. जर तहकूब झालेल्या सभेतही. सभा आयोजित करण्यासाठी नियक्त केलेल्या वेळेपासन अर्ध्या तासाच्या आत गणसेंख्या उपस्थित नसेल तर, उपस्थित सदस्य, २ पेक्षा कमी नसणे, गणसंख्या असेल.
- मूळ एजीएमसाठी दिनांक ३०.०५.२०२२ च्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या इतर सर्व नोट्स/सूचना/माहिती स्थगित झालेल्या एजीएममध्ये बदल लागू होतील.
- एखाद्या व्यक्तीला एजीएम किंवा इतर आनुषंगिक बाबींशी संबंधित काही शंका/तक्रार असल्यास, ते standard batteries123@yaĥoo.co.in वर ई-मेल लिह् शकतात.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११६ नुसार, ठराव, सर्व उद्देशांसाठी, तो ज्या तारखेला पास झाला त्या तारखेला म्हणजेच ८ सप्टेंबर, २०२२ रोजी पास झाला असे मानले जाईल.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता सही/

(हिरेन यू. संघवी)



आयटीडी सीमेन्टेशन इंडिया लिमिटेड

कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल६१०००एमएच१९७८पीएलसी०२०४३५ नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, प्रायमा बे, टॉवर बी, गेट क्र.५, साकिविहार रोड, पवई, मुंबई-४०००७२. दूर.क.:+९१-२२-६६९३१६००, फॅक्स:+९१-२२-६६९३१६२७/२८,वेबसाईट: www.itdcem.co.in,

ठिकाण : मुंबई

दिनांक : १ सप्टेंबर २०२२

ई-मेल:investor.relations@itdcem.co.in. ४४व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदान माहितीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ४४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (-एजीएम) गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमां (ओएव्हीएम) द्वारे दिनांक १२ ऑगस्ट, २०२२ च्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार

सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, १९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१ आणि ०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि बेसी परिपत्रक क्रमांकः सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/ ७९ दि.१२ मे, २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२२ सिक्युरिटीज आणि एक्सचेंजने जारी केले बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) आणि कंपनी कायदा, २०१३ च्या संबंधित तरतुदी सुधारित (अधिनियम) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ सुधारित (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स), कंपनीची एजीएम शेअरधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय सामायिक ठिकाणी आयोजित केली जाईल.

वर नमूद केलेल्या तरत्दींचे पालन करून, एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना २९ ऑगस्ट, २०२२ रोजी फक्त त्या सदस्यांना ईमेल करण्यात आली आहे, कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/ केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटकडे नोंदणीकृत आहेत

एजीएम सूचना आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ कंपनीच्य<u>ा www.itdcem.co.in</u> वेबसाइटवर, इडए लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइट्स म्हणजे <u>www.bseindia.com</u> आणि www.nseindia.com अनुक्रमे वर उपलब्ध आहेत आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com.</u> भागधारक केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात.

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ नुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) दुरुस्ती नियम, २०१५ आणि डएइख च्या नियमन ४४ द्वारे सुधारित कंपनीने आपल्या भागधारकांना रिमोट ई–व्होटिंग सिस्टीमचा वापर करून, एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांवर त्यांचे मत देता यावे यासाठी त्यांना ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एजीएमचे ठिकाण) तसेच एजीएमच्या प्रक्रियेदरम्यान ई-व्होटिंग (एकत्रितपणे ई-व्होटिंग म्हणून संबोधले जाते). कंपनीने भागधारकांना ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एनएसडीएलच्या सेवांचा सहभाग घेतला आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये ई-मतदानाच्या सूचना दिल्या आहेत.

ज्या व्यक्तीचे नाव सदस्य/निबंधक आणि लाभार्थी मालकांच्या निर्देशांकावर कट-ऑफ तारखेला म्हणजेच १५ सप्टेंबर, २०२२ रोजी दिसते ती केवळ या कालावधीत रिमोट ई-व्होटिंग सुविधा किंवा ई-व्होटिंगचा लाभ घेण्यास

एजीएम ई-मतदान कालावधी सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. भाप्रवे सुरू होईल आणि बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएलद्वारे ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल. सभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर, त्याला/तिला/त्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. रिमोट ई-व्होटिंगच्या सूचना एजीएम आयोजित करण्याच्या नोटिस टू द नोटिसमध्ये तपशीलवार आहेत, जे <u>www.evoting.nsdl.com</u> वर देखील उपलब्ध आहे. ई-व्होटिंगची सुविधा, एजीएम दरम्यान देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित असलेले सदस्य, ज्यांनी यापूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही, ते एनएसडीएल मार्फत एजीएम दरम्यान मतदानाचा हक्क बजावू शकतात. पोर्टल

सभासदांचे मतदान हक्क १५ सप्टेंबर, २०२२ (कट-ऑफ तारीख) रोजी कंपनीच्या पेड अप इक्विटी शेअर भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये आणि निर्देशांकात केवळ कट-ऑफ तारखेला नोंदवलेले असेल ती व्यक्ती <u>www.evoting.nsdl.com</u> वर विनंती पाठवून ई-मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास

केवळ तेच सदस्य, जे एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिलेले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले जाणार नाही, ते ई-द्वारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएम दरम्यान मतदान प्रणाली उपलब्ध आहे. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते एजीएमला उपस्थित राहण्यास पात्र असतील. तथापि, ते एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र असणार नाहीत

ज्या सभासदांनी अद्याप त्यांचा ई-मेल आयडी/बँक तपशील नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी खालीलप्रमाणे त्यांचा ई-मेल आयडी नोंदणीकृत करून घ्यावा अशी विनंती केली जाते:

- विद्युत स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा पॅन त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींना सबिमट करावा ज्यांच्याकडे ते त्यांची डीमॅट खाती ठेवत आहेत.
- वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य त्यांचे पॅन कार्ड आणि केवायसी तपशीलांसह बँक तपशील आणि फॉर्म आयएसआर १ आणि इतर आवश्यक फॉर्म कंपनीच्या आरटीएमध्ये सबमिट करू शकतात. फॉर्म कंपनीच्या http://www.itdcem.co.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

एजीएम आणि ई-व्होटिंग सिस्टीममधून ई-व्होटिंगला उपस्थित राहण्याबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल येथे उपलब्ध आहे. <u>www.evoting.nsdl.com</u> चा डाउनलोड विभाग किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करा किंवा कु. सरिता मोटे, सहाय्यक यांना विनंती पाठवा. व्यवस्थापक किंवा **सुश्री सोनी सिंग,** सहाय्यक. व्यवस्थापिका एनएसडीएल, ईमेल आयडी: evoting@nsdl.co.in वर ई-मतदानावरील तुमच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी.

ज्या शेअरहोल्डर्सचे ईमेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरी सहभागींकडे आधीच नोंदणीकृत आहेत, ते एजीएमच्या

सूचनेमध्ये दिलेल्या ई-व्होटिंगच्या सूचनांचे पालन करू शकतात. वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम १० सह वाचलेल्या कायद्याच्या कलम ९१ नुसार आणि सेबी सूची नियमांचे नियमन ४२ नुसार देखील नोटीस दिली जाते ज्याची नोंदणी सभासद आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२ ते गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) एजीएमच्या अनुषंगाने वार्षिक क्लोजर आणि संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लाभांश

देण्याच्या उद्देशाने बंद राहतील. ३१ मार्च २०२२, कंपनीच्या आगामी एजीएममध्ये घोषित करेल. आयटीडी सीमेन्टेशन इंडिया लिमिटेडकरिता

सही/-राहुल नेओगी कंपनी सचिव

डीआयएन:००२७०६०७

ठिकाण: मुंबई दिनांक: २ सप्टेंबर, २०२२ दिनांक: ३०.०८.२०२ ठिकाण: मुंबई